



यशस्वी स्वयंपुनर्विकासाच्या नागरिकांनी

सोसायटीचे प्रकल्प व्यवस्थापक आणि प्रकल्प व्यवस्थापन सल्लगार यांच्या मदतीने, सोसायटी आणि सभासद हे प्रकल्पाच्या विकासातल्या प्रत्येक टप्प्यावर गाहिती घेऊन आवश्यक निर्णय घेऊ शकतात. आणि विविध तज्ज्ञ, वित्तसंस्था, बांधकाम ठेकेदार, अतिरिक्त सदनिका विकणाऱ्या संस्था यांच्यातल्या योग्य समन्वयाने पुनर्विकास प्रकल्प टर्वलेल्या वेळेत पूर्ण होऊ शकतो.

■ रवींद्र बापट

स्वा तंत्रानंतर मुंबई आणि उपनगरांतल्या रहिवासी इमारती आणि संकुलांच्या उभारणीमध्ये म्हाडा, अनेक खाजगी विकासक तसेच अनेक सहकारी गृहनिर्माण संस्था आदीनी मोलाचे योगदान दिले आहे. अनेक रहिवासी इमारती गृहनिर्माण संस्थेत लोकांनी एकत्र येऊन स्वतःच बांधल्या आहेत. पण आज यातल्या ४० ते ७० वर्षांच्या अनेक इमारतीच्या पुनर्बांधणीची तातडीने गरज आहे. फायदेशीर असलेल्या प्रकल्पांच्या विकासकामार्फत पुनर्विकासही होत आहे. पण विविध कारणांमुळे अनेक इमारतीचा पुनर्विकास होत नाही. बँकांच्या पुढाकागेने असलेल्या आर्थिक उपलब्धेमुळे, गेली २-३ वर्षे स्वयंपुनर्विकासाचा पर्याप्ती हातात सोसायट्यांना उपलब्ध आहे. या स्वयंपुनर्विकासात सोसायटी ही स्वतः प्रकल्प व्यवस्थापक, वित्तसंस्था, बांधकाम ठेकेदार आणि आवश्यक तज्ज्ञ तसेच सल्लगार यांच्या मदतीने पुनर्विकास करते. बरीच वर्षे विकासकांच्या मदतीने अनेक ठिकाणी यशस्वी पुनर्विकास झाला आहे, त्यापुढे अनेकांना स्वयंपुनर्विकास या संकल्पनेबदलही अनेक प्रश्न असतात. या लेखातून त्यातील काही प्रश्नांची उत्ते दायचा प्रयत्न केला आहे.

सोसायटीच्या सभासदांना अधिक माहिती उपलब्ध करून देणारी सूक्ष्म तांत्रिक विश्लेषण अहवालापांतीची प्रक्रिया ही विकासकाच्या मदतीने पुनर्विकासाची योजना राबवीत असलेल्या सोसायट्यांनासुद्धा फायदेशीर ठरू शकेल.

यशस्वी स्वयंपुनर्विकासासाठी प्रत्येक सोसायटीने विविध टप्प्यांचा काटेकोरपणे विचार केला, नियोजनात सुसऱ्यात ठेवली आणि तज्ज्ञांच्या योग्य मार्गदर्शनाखाली कामे केली तर प्रकल्प वेळेत पूर्ण होऊ शकतील.

■ सर्व टर्न की प्रोजेक्टप्रमाणे शक्यतो संपूर्ण प्रकल्पाचे नियोजन प्रकल्प सुरु होण्याआधीच पूर्ण केले असेल, तर प्रकल्प चालू असताना येणारे अडथळे बन्याच प्रमाणात कमी करता येतात. यामध्ये सोसायटीने शंभर टके सभासदांच्या परवानगीपासून सुरु करून भोगवटा प्रमाणपत्रापांती (ओसी) येणारे खर्च, तसेच संपूर्ण प्रकल्पासाठी आवश्यक परवानगा, अशा जमतील तितक्या सर्व आणि बारीकसारी गोर्धेंचा विचार करून

ठेवायला हवा आणि त्याप्रमाणे तके (फ्लो चार्ट) आणि सूक्ष्म तांत्रिक विश्लेषण अहवाल (सेन्सिटिव्हिटी अंनलिसिस) करून ठेवायला होते.

■ स्वयंपुनर्विकासाच्ये सोसायटीच्या प्रवर्तक असल्याने खास स्वयंपुनर्विकासाच्या अनुषंगाने व्यवहार्यता अहवाल (फिझिबिलिटी रिपोर्ट) तयार करून घ्यायला हवा. हा अहवाल प्रवर्तकाच्या मदतीने (खासगी विकासकामार्फत) होणाऱ्या पुनर्विकासाच्या अहवालापेक्षा वेगवृत्ती असतो. स्वयंपुनर्विकासाचा निर्णय देण्यास हा अहवाल सोसायटीच्या सभासदांना मदत करतो. अशा पारदर्शक अहवालामुळे अनेक होऊ शकणाऱ्या तसेच अशव्य असलेल्या परिश्रेतीचा पूर्ण अंदाज सोसायटीच्या सभासदांना तसेच कार्यकारी मंडळाला येतो.

■ खास स्वयंपुनर्विकासासाठीचा व्यवहार्यता अहवाल तयार करून घेतानाच, सोसायटीच्या कार्यकारी मंडळाने इतरही सर्व अत्यावश्यक परवानगा आणि प्रमाणपत्रे मिळवण्यासाठी प्रयत्न करावेत. उदाहरणार्थ- पूर्वीचे भोगवटा प्रमाणपत्र, मालकी प्रमाणपत्र (कन्हेअन्स), मालमत्तापत्रक (प्रॉपर्टी कार्ड), नगर भूपालन नकाशा (सीटीएस/ डीपी-टीपी), साताबारा उतारा, जिमीनीचे आणि प्रत्येक सदनिके चे सर्वेक्षण (फिझिकल सर्वेक्षण), विद्यमान चार्ट्ड क्षेत्रफलाचा तक्ता (उपलब्ध कार्पेट क्षेत्रफल), विद्यमान मंजूर नकाशा, मालमत्ता कर मूल्यांकन आदी.

■ व्यवहार्यता अहवाल हा सर्व सभासदांनी स्वयंपुनर्विकासासाठी मान्य केल्यानंतर सूक्ष्म तांत्रिक विश्लेषण अहवाल तयार करून घ्यावा. या अहवालात सुपूर्ण प्रकल्पाचे टप्पे, त्याला लागणाऱ्या परवानगा आणि होऊ शकणारे खर्च यांचा सर्वाधार अंदाज बांधलेला असतो. उदा.- प्रकल्पार्टीसाठी लागावा विविध टप्प्यांवरचा वेळ आणि प्रत्येक सभासदाला मिळू शकणारा फायदा, तसेच होऊ शकणारे खर्च इत्यादी.

■ हे सुरुअसतानाच सर्व सभासदांच्या संमतीने नवीन घरांचे आणि इमारतीचे नकाशे रेखांकित करण्याची प्रक्रिया पूर्ण झाली तर प्रकल्प वेणारे पुढे नेता येऊ शकतो. बरील उल्लेखलेली प्रक्रिया सोसायटीच्या सभासदांनी सोसायटीच्या प्रकल्प व्यवस्थापक यांच्या मदतीने पूर्ण केली असली, तर स्वयंपुनर्विकासात तसेच

प्रवर्तकाच्या मदतीने होणाऱ्या पुनर्विकासातही याचा सोसायटीचा प्रवर्तक फायदा होऊ शकतो.

■ विकासकाकडे पुनर्विकासासाठी लागणाऱ्या अनेक आवश्यक सुविधा आणि तांत्रिक सल्लगार उपलब्ध असतात- जे सोसायटीचे नसतात, म्हणून स्वयंपुनर्विकासासाठी या पायाभूत सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी सोसायटीचे प्रकल्प व्यवस्थापक मदत करतात.

■ नवीन इमारत बांधण्यासाठी आवश्यक कागदपत्रे उपलब्ध असणे, सोसायटीचे प्रकल्प व्यवस्थापक, प्रकल्प व्यवस्थापन सल्लगार (प्रोजेक्ट मैनेजमेंट कसल्टंट) यांची नेमणक करणे, तसेच आवश्यक परवानगा मिळवणे आणि नवीन इमारतीचे संपूर्ण अरेखान तसेच नियोजन पूर्ण करणे, हा यशस्वी स्वयंपुनर्विकास प्रकल्पाचा पहिला महत्वाचा टप्पा असतो.

■ विविध तंत्रज्ञान, विश्लेषक, सल्लगार, बांधकाम ठेकेदार, वित्तसाहाय्यक आणि संस्थांची नेमणक हा प्रकल्पाचा दुसरा टप्पा.

■ वित्तसाहाय्यक संस्था आणि बँक यांच्याकडे प्रकल्पासाठी वित्तसाहाय्याची परवानगी आणि हाफी मिळाल्याची की सोसायटी आवश्यक असलेले करार करायला मुरुवात करू शकते. (उदा. त्रिपक्षीय करार.)

■ म्हाडा किंवा मुंबई महापालिकेत विविध परवानग्यासाठी प्रस्ताव सादर करणे हा तिसरा टप्पा.

■ त्रिपक्षीय करार करून ज्ञाल्यावर आयओडी मिळवणे आणि बांधकाम ठेकेदाराला इमारत रिकामी करून देणे हा याचौ महत्वाचा टप्पा.

■ बांधकामाचा परवाना (सीसी) मिळाल्यानंतर सोसायटीला अतिरिक्त जाग विकायची परवानगी मिळवणे आणि बांधकाम ठेकेदाराला इमारत रिकामी करून देणे हा याचौ महत्वाचा टप्पा.

■ बांधकामाचा परवाना सोसायटीला अतिरिक्त जाग विकायची परवानगी आणि बांधकाम ठेकेदार, वित्तसाहाय्यक आवश्यक असलेले करार करायला उपलब्ध असतात. यांच्या संपूर्ण अरेखाने पुनर्विकासासाठी आवश्यक परवानगा आणि व्याजाचा भार कमी होण्यास सुरुवात होते.

सोसायटीचे प्रकल्प व्यवस्थापक आणि प्रकल्प व्यवस्थापन सल्लगार यांच्या मदतीने, सोसायटी आणि सभासद हे प्रकल्पाच्या विकासातल्या प्रत्येक टप्प्यावर आवश्यक निर्णय घेऊ शकतात. अतिरिक्त सदनिका विकणाऱ्या संस्था यांच्यातल्या योग्य समन्वयाने पुनर्विकासास प्रकल्प टर्वलेल्या वेळेत पूर्ण होऊ शकतो.

(पुनर्विकास प्रकल्प टप्पा)

info@progov.in